

जलसंपदा विभागात दि. ०१/०१/१९९८ ते दि. ३१/१२/२००४ या कालावधीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदावर नियुक्त झालेल्या कर्मचा-यांची अंतिम ज्येष्ठतासूची

महाराष्ट्र शासन
जलसंपदा विभाग,
शासन परिपत्रक, क्रमांक :- ज्येष्ठता- १२११/(२८९/२०११)/ आ.(तांत्रिक),
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२ .
दिनांक :- २६/०३/२०१२.

संदर्भ :- १.शासन परिपत्रक,जलसंपदा विभाग,क्रमांक -ज्येष्ठता१२११/(२८९/२०११)/आ.(तांत्रिक), दि.१४.१०.११.

परिपत्रक

जलसंपदा विभागात दि.१/१/१९९८ ते दि.३१/१२/२००४ या कालावधीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदावर नियुक्त झालेल्या कर्मचा-यांची दि. ३०/९/११ अखेरची अंतरिम ज्येष्ठतासूची संदर्भीय शासन परिपत्रकान्वये प्रसारित करण्यात आली होती. त्याअनुषंगाने काही आक्षेप / त्रुटी असल्यास त्या दि. ३०/११/२०११ पर्यंत सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. यासंदर्भात काही त्रुटी वा आक्षेप परिमंडळ कार्यालयाकडून प्राप्त झाले आहेत. त्याअनुषंगाने आवश्यक सुधारणा करून आता दि.१/१/१९९८ ते दि.३१/१२/२००४ या कालावधीची अंतिम ज्येष्ठतासूची सोबतच्या परिशिष्टाप्रमाणे प्रसारित करण्यात येत आहे.

अधीक्षक अभियंता व परिमंडळीय अधिकारी यांना विनंती करण्यात येते की, सादरची ज्येष्ठतासूची सर्व संबंधित कर्मचा-यांच्या निदर्शनास आणून द्यावी.

सादर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०१२०३२६११५३४०३४००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(अ. अ. कोदे)
शासनाचे उप सचिव

सहपत्र:- परिशिष्ट.

प्रत :-

१. जलसंपदा विभागातील सर्व मुख्य अभियंता.
२. मुख्य अभियंता ल.पा.(स्थानिक स्तर), पुणे.
३. सर्व अधिक्षक अभियंता, जलसंपदा विभाग.

प्रत :- १.आ(शा.अ.)/आ(स.अ.श्रेणी-२)/आ(ज्येष्ठता)/आ(वर्ग-२) कार्यासने, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. आ.(तांत्रिक) संग्रहार्थ .

परिशिष्ट

जलसंपदा विभागात दिनांक ०१/०१/१९९८ ते दिनांक ३१/१२/२००४ या कालावधीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) म्हणून नियुक्ती दिलेल्या कनिष्ठ अभियंत्यांची अंतरिम ज्येष्ठतासूची
(शासन परिपत्रक, जलसंपदा विभाग, क्रमांक :- ज्येष्ठता ११११/(/२०११)आ.(तांत्रिक), दिनांक २६/०३/२०१२ चे सहपत्र)

अनुक्रमांक	नांव	जातप्रवर्ग	जन्मदिनांक	शैक्षणिक अर्हता	क.अ.म्हणून नियुक्तीचा दिनांक	क.अ. म्हणून निवड होण्याचे माध्यम	शेरा
१	२	३	४	५	६		७
१००६९	व्ही.एम.औढे	खुला	२५-०७-१९६७	बी.ई.(सिव्हील)	१२-०२-१९९८	सरळसेवा	
१००७०	कुमारी व्ही.डी. रेवशेट्टे	खुला	०५-०१-१९६९	बी.ई.(सिव्हील)	१२-०२-१९९८	सरळसेवा	
१००७१	व्ही.एस.कोहाळे	खुला	०५-०७-१९६९	बी.ई.(सिव्हील)	१२-०२-१९९८	सरळसेवा	
१००७१ अ	के.एन.खोब्रागडे	इ.मा.व.	३०-०७-१९७०	डी.सी.ई.	०७-०३-१९९८	सरळसेवा	जूना ज्ये.सूची क्र. १०२३७ .शासन पत्र क्र.ज्येष्ठता ११०७/(२९) आ(तां), दि.०५.०३.२००७.
१००७२	तानाजी अर्जुन खाडे	अ.जाती	०१-०५-१९७६	डी.सी.ई.	१८-०३-१९९८	सरळसेवा	जातप्रमाणपत्राची पडताळणी झालेली आहे.
१००७३	एच.आर.मुंडे	भ.ज. (ड)	२५-०३-१९६६	बी.ई.(सिव्हील)	१७-०४-१९९८	सरळसेवा	
१००७४	पाटील प्रमोद बाबुराव	इ.मा.व.	३०-०१-१९६६	डी.सी.ई.	२७-०४-१९९८	सरळसेवा	
१००७५	पाटील किरण शाळीग्राम	इ.मा.व.	०१-०३-१९६७	डी.सी.ई.	२७-०४-१९९८	सरळसेवा	
१००७६	श्रीशैल धनाप्पा हलकुडे	इ.मा.व.	२६-०२-१९७१	डी.सी.ई.	२७-०४-१९९८	सरळसेवा	
१००७७	राजेंद्र विष्णू सावंत	खुला	०६-१२-१९७३	बी.ई.(सिव्हील)	२७-०४-१९९८	सरळसेवा	
१००७८	बलभीम कृष्णा चोपडे	खुला	०१-०६-१९६५	डी.सी.ई.	२९-०४-१९९८	सरळसेवा	
१००७९	प्रकाश दत्तात्रय धुमाळ	खुला	१८-१२-१९७५	डी.सी.ई.	२९-०४-१९९८	सरळसेवा	
१००८०	भास्कर राजाराम नन्नवरे	अ.जा	१५-०६-१९६५	डी.सी.ई.	३०-०४-१९९८	सरळसेवा	
१००८१	उमेश विठ्ठल कंगणकर	अ.जाती	११-०४-१९७५	डी.सी.ई.	१८-०५-१९९८	सरळसेवा	
१००८२	सुनिल बाबुराव वाकचौरे	इ.मा.व.	१४-१०-१९६४	डी.सी.ई.	१६-०६-१९९८	सरळसेवा	
१००८३	आर.एस.निकम	इ.मा.व.	०२-०५-१९७१	बी.ई.(सिव्हील)	१०-०७-१९९८	सरळसेवा	
१००८४	शेख मुजफरोद्दीन जियाअुद्दीन	खुला	१०-०३-१९६२	डी.सी.ई.	२०-०७-१९९८	सरळसेवा	
१००८५	शरद दिनकर कांबळे	अ.जा	०१-०६-१९६६	डी.सी.ई.	२१-०७-१९९८	सरळसेवा	
१००८६	चव्हाण पी.एस.	अ.जाती	१९-०६-१९६२	---	०१-०८-१९९८	सरळसेवा	
१००८७	चाबुकस्वार किरण प्रभाकर	अ.जाती	२९-११-१९७८	डी.सी.ई.	०४-०८-१९९८	सरळसेवा	
१००८८	डावरे प्रभाकर सुकदेव	खुला	०६-०१-१९६६	डी.सी.ई.	०६-०८-१९९८	सरळसेवा	
१००८९	महेश रामचंद्र रसाळ	खुला	०३-११-१९६९	बी.ई.(सिव्हील)	११-०८-१९९८	सरळसेवा	
१००९०	ए.डी.गद्रे	खुला	२०-०९-१९५८	आय.टी.आय. (डिप्लोमा)	१९-०८-१९९८	सरळसेवा	

१	२	३	४	५	६	७
१००९१	बी.एस.नांदवटे	खुला	१२-०३-१९६७	डी.सी.टी.	१९-०८-१९९८	सरळसेवा
१००९२	सचिन जगन्नाथ चव्हाण	खुला	२८-०९-१९७७	डी.सी.ई.	२५-०८-१९९८	सरळसेवा
१००९३	सचिन माणिकचंद सुंदेचा	खुला	२२-०९-१९७२	डी.सी.ई.	०४-०९-१९९८	सरळसेवा
१००९४	पाटील मुरलीधर भाऊराव	इ.मा.व.	०१-०६-१९७३	डी.सी.ई.	०४-०९-१९९८	सरळसेवा
१००९५	राजेंद्र नामदेव गर्जे	भ.ज.(क)	१५-०१-१९६३	डी.सी.ई.	०७-०९-१९९८	सरळसेवा
१००९६	दांडेकर सुनिल रामचंद्र	इ.मा.व.	०१-०६-१९७०	डी.सी.ई.	०७-०९-१९९८	सरळसेवा
१००९७	महेश माधवराव कुलकर्णी	खुला	२४-०१-१९७१	डी.सी.ई.	०७-०९-१९९८	सरळसेवा
१००९८	प्रदीप राजाराम लोधे	भ.ज.(ड)	०१-०१-१९७३	डी.सी.ई.	०७-०९-१९९८	सरळसेवा
१००९९	चौधरी शशीकांत गंभीर	इ.मा.व.	१३-११-१९७३	डी.सी.ई.	०७-०९-१९९८	सरळसेवा
१०१००	गोवर्धने प्रशांत त्रंबक	खुला	०२-०५-१९७४	डी.सी.ई.	०७-०९-१९९८	सरळसेवा
१०१०१	सुनिल पंडीत क्षिरसागर	खुला	१२-१०-१९७०	डी.सी.ई.	०८-०९-१९९८	सरळसेवा
१०१०२	किरण ज्योतीराम भांडवलकर	खुला	२५-०७-१९७७	बी.ई.(सिक्कील)	०८-०९-१९९८	सरळसेवा
१०१०३	पाटील राजेंद्र गंभीर	इ.मा.व.	०२-०३-१९६६	डी.सी.ई.	०९-०९-१९९८	सरळसेवा
१०१०४	एस.यु.कुलकर्णी	खुला	१०-०७-१९७४	डी.सी.ई.	१०-०९-१९९८	सरळसेवा
१०१०५	अ.ल.जाधव	अ.जाती	०१-०६-१९७५	डी.सी.ई.	१०-०९-१९९८	सरळसेवा
१०१०६	सुनिल शंकर जाधव	अ.जाती	१६-०२-१९६७	डी.सी.ई.	११-०९-१९९८	सरळसेवा
१०१०७	ए.यु.बाजड	इ.मा.व.	१९-०६-१९६७	डी.सी.ई.	११-०९-१९९८	सरळसेवा
१०१०८	जयवंतराव पी.पाटील	खुला	१०-१२-१९७२	बी.ई.(सिक्कील)	१४-०९-१९९८	सरळसेवा
१०१०९	चौधरी किरण प्रल्हाद	इ.मा.व.	२८-०५-१९७६	डी.सी.ई.	१४-०९-१९९८	सरळसेवा
१०११०	पवार रामदास सुखदेव	इ.मा.व.	०१-०६-१९६८	डी.सी.ई.	१५-०९-१९९८	सरळसेवा
१०१११	संदीपकुमार केरुभाऊ शेळके	खुला	१०-१२-१९७६	डी.सी.ई.	१५-०९-१९९८	सरळसेवा
१०११२	ए.एम.मुळे	खुला	०१-०६-१९६९	डी.सी.ई.	१६-०९-१९९८	सरळसेवा
१०११३	धैर्यशील बा.पाटील	खुला	१८-०३-१९७१	डी.सी.टी.	१६-०९-१९९८	सरळसेवा
१०११४	जी.आर.हटवार	इ.मा.व.	०८-०७-१९७२	बी.ई.(सिक्कील)	१७-०९-१९९८	सरळसेवा
१०११५	बाजड अनिल उतमराव	वि.मा.प्र.	१९-०६-१९६७	डी.सी.ई.	१९-०९-१९९८	सरळसेवा
१०११६	बाबासाहेब उर्फ योगेश पुंडलिक पोळ	अ.जाती	०१-०७-१९७५	डी.सी.ई.	२४-०९-१९९८	सरळसेवा
१०११७	पाटील कैलास घमन	इ.मा.व.	०१-०६-१९६२	डी.सी.ई.	२५-०९-१९९८	सरळसेवा
१०११८	ए.एन.कुंभार	इ.मा.व.	०७-०३-१९६४	डी.सी.ई.	०६-१०-१९९८	सरळसेवा
१०११९	संजय नारायण मेटे	खुला	१०-०२-१९६८	डी.सी.ई.	१७-१०-१९९८	सरळसेवा
१०१२०	पाडेकर युवराज खंडू	खुला	०५-१०-१९६९	डी.सी.ई.	१७-१०-१९९८	सरळसेवा
१०१२१	विलास रामचंद्र गुटाळ	खुला	२५-०७-१९७३	डी.सी.ई.	१७-१०-१९९८	सरळसेवा
१०१२२	संजय साहेबराव राजगुरु	अ.जाती	३०-१२-१९७५	डी.सी.ई.	२७-१०-१९९८	सरळसेवा
१०१२३	एस.एम.जाधव	खुला	०१-०६-१९७८	डी.सी.ई.	३०-१०-१९९८	सरळसेवा
						जातप्रमाणपत्राची पडताळणी झालेली आहे.

१	२	३	४	५	६	७	
१०१२४	प्रशांत द.पिंगळे	इ.मा.व.	१४-०४-१९७६	बी.ई.(सिव्हील)	०३-११-१९९८	सरळसेवा	
१०१२५	देवरे दिनेश किसनराव	इ.मा.व.	३१-१०-१९७४	डी.सी.ई.	०८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१२६	एन.एन.मोरे	खुला	१०-०८-१९७०	बी.ई.(सिव्हील)	१०-०१-१९९९	सरळसेवा	
१०१२७	टी.एस.दायमी	इ.मा.व.	०५-०५-१९६१	बी.ई.(सिव्हील)	१६-०१-१९९९	सरळसेवा	
१०१२८	द.ए.कोळेकर	इ.मा.व.	२०-०६-१९६३	ए.एम.आय.ई.	१६-०१-१९९९	सरळसेवा	
१०१२९	एम.बी.लिंगाडे	खुला	०९-१२-१९६४	बी.ई.(सिव्हील)	१६-०१-१९९९	सरळसेवा	
१०१३०	व्य.गु.पाटील	खुला	०१-०६-१९६६	बी.ई.(सिव्हील)	१६-०१-१९९९	सरळसेवा	
१०१३१	रहिम दत्तात्रय तांबोळी	इ.मा.व.	०१-०८-१९६८	बी.ई.(सिव्हील)	१६-०१-१९९९	सरळसेवा	
१०१३२	किरण दत्तात्रय रोटे	वि.मा.प्र.	०२-०६-१९६९	बी.ई.(सिव्हील)	१६-०१-१९९९	सरळसेवा	
१०१३३	स.का.बेलकुंडकर	खुला	१०-०६-१९७०	बी.ई.(सिव्हील)	१६-०१-१९९९	सरळसेवा	नांवामध्ये सुधारणा केली., .शासन पत्र क्र.ज्येष्ठता ११०७/(२९) आ(तां), दि.०५.०३.२००७.
१०१३४	एस.डी.शिंदे	अ.जाती	१०-०६-१९७०	बी.ई.(सिव्हील)	१६-०१-१९९९	सरळसेवा	
१०१३५	उ.श्री.सोनवणे	अ.जाती	१९-१०-१९७०	बी.ई.(सिव्हील)	१६-०१-१९९९	सरळसेवा	
१०१३६	शशिकांत मसाजी कांबळे	अ.जाती	०६-११-१९७०	बी.ई.(सिव्हील)	१६-०१-१९९९	सरळसेवा	
१०१३७	संजय अभिमान क्षीरसागर	अ.जाती	२३-०५-१९७१	बी.ई.(सिव्हील)	१६-०१-१९९९	सरळसेवा	जातप्रमाणपत्राची पडताळणी झालेली आहे.
१०१३८	धोंडिराम गोविंद सकपाळ	खुला	०२-०३-१९७२	डी.सी.ई.	१६-०१-१९९९	सरळसेवा	
१०१३९	न.अ.मोमीन	खुला	१६-०२-१९७३	बी.ई.(सिव्हील)	१६-०१-१९९९	सरळसेवा	
१०१४०	आर.जी.सोमवंशी	खुला	०७-०६-१९६१	डी.सी.ई.	१८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१४१	एस.बी.पठाणे	खुला	०४-०५-१९६३	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१४२	संजय दरेप्पा नाविंदगी	इ.मा.व.	१०-१०-१९६३	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१४३	जाधव सुरेंद्र भालचंद्र	खुला	१०-११-१९६४	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१४४	शंकर तुकाराम माने	अ.जाती	०१-०६-१९६५	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	जातप्रमाणपत्राची पडताळणी झालेली आहे.
१०१४५	जी.ई.नेमताबादे	खुला	०९-०६-१९६५	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१४६	राजीव यशवंत खंदारे	अ.जाती	०२-०२-१९६६	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१४७	कि.ह.विभुते	खुला	०३-०५-१९६६	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१४८	एस.पी.बिरादार	खुला	१८-०८-१९६६	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१४९	चाकुरकर एस.एन.	खुला	३१-०३-१९६८	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१५०	ए.एस.झोळ	खुला	०१-०६-१९६८	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१५१	ज्ञा.म.अडसूळ	इ.मा.व.	०५-०६-१९६८	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१५२	जाधव एन.आर.	खुला	२०-०६-१९६८	बी.ई.(स्था)	१८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१५३	अ.शि.उमरे	अ.जाती	१६-०७-१९६८	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१५४	मि.बा.सपकाळ	इ.मा.व.	२२-०२-१९६९	बी.ई.	१८-०१-१९९९	सरळसेवा	जातप्रमाणपत्राची पडताळणी झालेली आहे.
१०१५५	ग.दि.बुचडे	वि.मा.प्र.	०१-०६-१९६९	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१५६	टी.व्ही. मदन	भ.ज.(क)	०१-०६-१९६९	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	जातप्रमाणपत्राची पडताळणी झालेली आहे.

१	२	३	४	५	६	७	
१०१५७	वाय.एन.पवार	खुला	०९-०८-१९६९	एम.ई.(स्ट्रक्चर)	१८-०१-१९९९	सरळसेवा	शासन पत्र क्र.ज्येष्ठता ११०७/(२९) आ(तां), दि.०५.०३.२००७ नुसार शैक्षणिक अर्हतेमध्ये सुधारणा केली.
१०१५८	कि.ल.काटवटे	भ.ज. (ब)	०७-०३-१९७०	बी.ई.	१८-०१-१९९९	सरळसेवा	जातप्रमाणपत्र पडताळणी झालेली आहे.
१०१५९	अ.श्री.माने	खुला	०५-०७-१९७०	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१६०	सु.मा.चव्हाण	खुला	०९-०७-१९७०	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	शासन पत्र क्र.ज्येष्ठता ११०७/(२९) आ(तां), दि.०५.०३.२००७ नुसार शैक्षणिक अर्हतेमध्ये सुधारणा केली.
१०१६१	कलवले ए.आर.	अ.जाती	१४-०८-१९७०	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१६२	चव्हाण एस.एन.	खुला	०७-०९-१९७०	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१६३	स.मा.माने	खुला	०६-०१-१९७१	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१६४	सय्यद पाशा अब्दूल रहेमान	खुला	११-०४-१९७१	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१६५	पारसेवार एस.व्ही.	खुला	१२-०४-१९७१	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१६६	सु.कृ.मोरे	खुला	१५-०४-१९७१	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१६७	वरपे धनंजय चंद्रकांत	खुला	२०-०५-१९७१	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१६८	पाटील एस.एस.	भ.ज.(ड)	०१-०६-१९७१	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१६९	जावेद इसाक इनामदार	इ.मा.व.	०७-०६-१९७१	ए.एम.आय.ई.	१८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१७०	व.आ.तिरमारे	अ.जाती	२२-०६-१९७१	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	जातपडताळणी वैध आहे. शासन पत्र क्र.ज्येष्ठता ११०७/(२९) आ(तां), दि.०५.०३.२००७.
१०१७१	श्री.शि.सुतार	इ.मा.व.	०३-०८-१९७१	बी.ई.	१८-०१-१९९९	सरळसेवा	जातप्रमाणपत्र पडताळणी झालेली आहे.
१०१७२	एस.एस.पाटील	खुला	१४-०९-१९७१	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१७३	स्व.उ.पिसे	इ.मा.व.	२४-११-१९७१	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१७४	संजय द-याप्पा गडगे	भ.ज.(क)	२६-११-१९७१	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१७५	बी.के.पाटील	खुला	१९-१२-१९७१	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१७५ अ	उत्तमकुमार चंद्रकांत मुळे	इ.मा.व.	०५-०५-१९७२	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	शासन पत्र क्र.ज्येष्ठता ११०७/(२९) आ(तां), दि.०५.०३.२००७.
१०१७६	म.ता.पाटील	खुला	१२-०६-१९७२	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१७७	अ.ह.जाधव	खुला	१९-०६-१९७२	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१७८	सि.वि.गोसावी	खुला	१७-०७-१९७२	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१७९	हे.रा.चौगुले	भ.ज.(ब)	०२-११-१९७२	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१८०	प्रविण पांडुरंग पारकर	खुला	१६-०१-१९७३	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१८१	वि.वि.आंबोळे	खुला	०९-०७-१९७३	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१८२	सौ.सुप्रिया अ.जोशी	खुला	३०-०४-१९७५	बी.ई.	१८-०१-१९९९	सरळसेवा	

१	२	३	४	५	६	७	
१०१८३	सौ.मंजिरी शै.गोविलकर	खुला	१६-०८-१९७५	बी.ई.	१८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१८४	पटेल जे.बी.	खुला	२१-०२-१९७७	बी.ई.(सिव्हील)	१८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१८५	एस.व्ही.गावडे	भ.ज.(क)	११-०२-१९६६	बी.ई.(सिव्हील)	१९-०१-१९९९	सरळसेवा	
१०१८६	कुमारी एस.बी.गोरे	इ.मा.व.	१२-०७-१९६६	बी.ई.(सिव्हील)	१९-०१-१९९९	सरळसेवा	शासन पत्र क्र.ज्येष्ठता ११०७/(२९) आ(तां), दि.०५.०३.२००७ नुसार शैक्षणिक अर्हतेमध्ये सुधारणा केली.
१०१८७	एस.के.तांगडे	इ.मा.व.	०१-०५-१९६८	बी.ई.(सिव्हील)	१९-०१-१९९९	सरळसेवा	
१०१८८	संजय रघुनाथ जाधव	खुला	०८-०६-१९६९	बी.ई.(सिव्हील)	१९-०१-१९९९	सरळसेवा	
१०१८९	जे.बी.पटेल	खुला	२१-०२-१९७०	बी.ई.(सिव्हील)	१९-०१-१९९९	सरळसेवा	शासन पत्र क्र.ज्येष्ठता ११०७/(२९) आ(तां), दि.०५.०३.२००७ नुसार शैक्षणिक अर्हतेमध्ये सुधारणा केली.
१०१९०	वि.प्र.कलेढोणकर	खुला	०१-०२-१९७२	बी.ई.(सिव्हील)	१९-०१-१९९९	सरळसेवा	
१०१९१	कुमारी एस.पी.आयचित	खुला	०१-१०-१९६७	बी.ई.(सिव्हील)	२७-०१-१९९९	सरळसेवा	
१०१९२	यु.बी.शिंदे	खुला	१२-११-१९७०	बी.ई.(सिव्हील)	२७-०१-१९९९	सरळसेवा	
१०१९३	झेरीकुटे के.डी.	अ.जाती	०६-०५-१९६४	बी.ई.(सिव्हील)	२८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१९४	डी.व्ही.लांडगे	अ.जाती	०४-०६-१९६४	बी.ई.(सिव्हील)	२८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१९५	आर.एस.खापडे	अ.जाती	११-०९-१९६७	बी.ई.(सिव्हील)	२८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१९६	राजन गो.खापडे	अ.जाती	१८-०९-१९६७	बी.ई.(सिव्हील)	२८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१९७	जे.के.मुनेश्वर	अ.जाती	०५-०६-१९६८	बी.ई.(सिव्हील), एम.ई (स्था .)	२८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१९८	बालाजी गं.खरात	अ.जाती	१३-१०-१९६८	बी.ई.(सिव्हील)	२८-०१-१९९९	सरळसेवा	
१०१९९	रसुदीन फि.शेख	खुला	१४-११-१९६८	बी.ई.(सिव्हील)	२८-०१-१९९९	सरळसेवा	
१०२००	एस.एस.बन्सोडे	अ.जाती	३०-११-१९६९	बी.ई.(सिव्हील)	२८-०१-१९९९	सरळसेवा	
१०२०१	म.मु.निरंजन	अ.जाती	०३-०५-१९७१	बी.ई.(सिव्हील)	२८-०१-१९९९	सरळसेवा	
१०२०२	रविंद्र एस.शेगोकर	अ.जाती	१४-०५-१९७१	बी.ई.(सिव्हील)	२८-०१-१९९९	सरळसेवा	
१०२०३	रविंद्र आर.विश्वकर्मा	इ.मा.व.	१९-०७-१९७१	बी.ई.(सिव्हील)	२८-०१-१९९९	सरळसेवा	
१०२०४	झेरी कुंटे दयानंद काशिनाथ	अ.जाती	०५-०६-१९६४	बी.ई.(सिव्हील)	२९-०१-१९९९	सरळसेवा	
१०२०५	बंगडी डी.बी.	इ.मा.व.	०७-०१-१९६८	बी.ई.(सिव्हील)	२९-०१-१९९९	सरळसेवा	
१०२०६	एस.सरपाते	अ.जाती	०२-१०-१९६८	बी.ई.(सिव्हील)	२९-०१-१९९९	सरळसेवा	
१०२०७	ढाकणे अचुतराव तुकाराम	वि.मा.प्र.	२६-०९-१९६९	डी.सी.ई.	२९-०१-१९९९	सरळसेवा	
१०२०८	एस.पी.वाघमारे	अ.जाती	१६-०४-१९७०	बी.ई.(सिव्हील)	२९-०१-१९९९	सरळसेवा	जातप्रमाणपत्राची पडताळणी झालेली आहे.
१०२०९	पी.के.महामुनी	इ.मा.व.	०२-०५-१९७१	डी.सी.ई.	२९-०१-१९९९	सरळसेवा	
१०२१०	जि.व्यं.काकडे	अ.जाती	२०-०६-१९७३	बी.ई.(सिव्हील)	२९-०१-१९९९	सरळसेवा	
१०२११	एस.एस.अष्टेकर	इ.मा.व.	०६-०८-१९६८	बी.ई.(सिव्हील)	३०-०१-१९९९	सरळसेवा	

१	२	३	४	५	६	७	८
१०२१२	महमद हबीर इब्राहीम शेख	खुला	११-०६-१९६९	बी.ई.(सिक्कील)	३०-०१-१९९९	सरळसेवा	
१०२१३	सुशिलकुमार औदुंबर चेड्डी	खुला	०१-११-१९७१	बी.ई.(सिक्कील)	३०-०१-१९९९	सरळसेवा	
१०२१४	एस.पी.बारसोळे	इ.मा.व.	०५-०३-१९६४	बी.ई.(सिक्कील)	३१-०१-१९९९	सरळसेवा	
१०२१५	व्ही.आर.जाजु	खुला	०३-०१-१९६७	बी.ई.(सिक्कील)	०४-०२-१९९९	सरळसेवा	
१०२१६	सरपे संजय तुकाराम	अ.जाती	२१-०१-१९६७	बी.ई.(सिक्कील)	०८-०२-१९९९	सरळसेवा	
१०२१७	आर.पी.स्वामी	अ.जाती	१०-०३-१९६५	बी.ई.(सिक्कील)	१०-०२-१९९९	सरळसेवा	जातप्रमाणपत्राची पडताळणी झालेली आहे.
१०२१८	अब्दुल कयुम पटेल	खुला	०९-०६-१९६२	बी.ई.(सिक्कील)	१२-०२-१९९९	सरळसेवा	
१०२१९	ओ.बी.काबरा	खुला	०४-०६-१९६५	बी.ई.(सिक्कील)	१२-०२-१९९९	सरळसेवा	
१०२२०	एस.एम.निटुरे	खुला	०५-०६-१९६६	बी.ई.(सिक्कील)	१२-०२-१९९९	सरळसेवा	
१०२२१	टी.डी.देशपांडे	खुला	२८-०६-१९६६	बी.ई.(सिक्कील)	१२-०२-१९९९	सरळसेवा	
१०२२१ अ	एस.एम.पाटील	खुला	२९-०९-१९६८	बी.ई.(सिक्कील)	१२-०२-१९९९	सरळसेवा	जूना ज्ये.सूची क्र. १०२२२७ .शासन पत्र क्र.ज्येष्ठता ११०७/(२९) आ(तां), दि.०५.०३.२००७.
१०२२२	कोहाळे विक्रम शंकरराव	खुला	०५-०७-१९६९	बी.ई.(सिक्कील)	१२-०२-१९९९	सरळसेवा	
१०२२३	कुमारी एम.एस.केवळराम	खुला	२१-०३-१९७०	बी.ई.(सिक्कील)	१२-०२-१९९९	सरळसेवा	
१०२२४	श्रीमती ए.व्ही.पाटील	खुला	०३-०८-१९७२	बी.ई.(सिक्कील)	१५-०२-१९९९	सरळसेवा	म.अ.सेवा वर्ग-१ मध्ये निवड झाल्याने दिनांक १०.४.२००० रोजी कार्यमुक्त .
१०२२५	सुनिल लक्ष्मण मस्तुद	अ.जाती	०४-०९-१९७१	बी.ई.(सिक्कील)	१७-०२-१९९९	सरळसेवा	
१०२२६	पी.एन.काळे	अ.जाती	२३-१२-१९६७	बी.ई.(सिक्कील)	१८-०२-१९९९	सरळसेवा	
१०२२७	एस.एम.पाटील	खुला	२९-०९-१९६८	बी.ई.(सिक्कील)	१८-०२-१९९९	सरळसेवा	नोंद वगळली. नवीन ज्ये.सूची क्र. १०२२१ अ .शासन पत्र क्र.ज्येष्ठता ११०७/(२९) आ(तां), दि.०५.०३.२००७.
१०२२८	कुमारी एम.एम.आडागांवकर	खुला	११-०७-१९७४	बी.ई.(सिक्कील)	१९-०२-१९९९	सरळसेवा	
१०२२९	सय्यद मद्युनिल्ला झियावुल्ला	खुला	०३-०४-१९६५	बी.ई.(सिक्कील)	२३-०२-१९९९	सरळसेवा	
१०२३०	चंद्रकांत भिमराव यादव	खुला	०१-०६-१९६९	बी.ई.(सिक्कील)	२४-०२-१९९९	सरळसेवा	
१०२३१	कुमकर उत्तम दगाडू	खुला	०५-०६-१९६६	डी.सी.ई.	२६-०२-१९९९	सरळसेवा	
१०२३२	विजय स.छत्रम	भ.ज.	२६-११-१९७२	बी.ई.(सिक्कील)	०६-०३-१९९९	सरळसेवा	
१०२३३	आर.एस.पारधी	इ.मा.व.	१६-१०-१९५८	डी.सी.ई.	०८-०३-१९९९	सरळसेवा	
१०२३४	एस.आर.कुलकर्णी	खुला	१६-१२-१९६७	डी.सी.ई.	०८-०३-१९९९	सरळसेवा	
१०२३५	र.ह.येवले	अ.जाती	१८-०१-१९६९	डी.सी.ई.	०८-०३-१९९९	सरळसेवा	

१	२	३	४	५	६	७	
१०२३६	पी.ए.गोडाम	अ.जाती	०८-०२-१९७०	डी.सी.ई.	०८-०३-१९९९	सरळसेवा	
१०२३६ अ	व्ही.जी.बोरकर	अ.जाती	०१-०७-१९७२	बी.ई.(सिक्कील)	०८-०३-१९९९	सरळसेवा	जूना ज्ये.सूची क्र. १०२४४ .शासन पत्र क्र.ज्येष्ठता ११०७/(२९) आ(तां), दि.०५.०३.२००७.
१०२३७	के.एन.खोब्रागडे	इ.मा.व.	३०-०७-१९७०	डी.सी.ई.	०८-०३-१९९९	सरळसेवा	नोंद वगळली. नवीन ज्ये.सूची क्र. १००७१ अ .शासन पत्र क्र.ज्येष्ठता ११०७/(२९) आ(तां), दि.०५.०३.२००७.
१०२३८	एस.एस.लोहकरे	अ.जाती	०७-०६-१९७१	डी.सी.ई.	०८-०३-१९९९	सरळसेवा	
१०२३९	टी.के.मेंढे	इ.मा.व.	३०-०६-१९७२	डी.सी.ई.	०८-०३-१९९९	सरळसेवा	
१०२४०	ए.एस.दांडेकर	इ.मा.व.	२०-१०-१९७२	डी.सी.ई.	०८-०३-१९९९	सरळसेवा	
१०२४१	गो.बा.चिंतनवार	इ.मा.व.	०६-०९-१९७५	बी.ई.(सिक्कील)	०८-०३-१९९९	सरळसेवा	
१०२४२	नागोसे निरज चंद्रशेखर	वि.मा.प्र.	२६-११-१९७५	डी.सी.ई.	०८-०३-१९९९	सरळसेवा	
१०२४३	डी.ए.सुर्यवंशी	--	२९-११-१९६७	डी.सी.ई.	०९-०३-१९९९	सरळसेवा	
१०२४४	व्ही.जी.बोरकर	--	०१-०७-१९७२	डी.सी.ई.	०९-०३-१९९९	सरळसेवा	नोंद वगळली. नवीन ज्ये.सूची क्र. १०२३६ अ .शासन पत्र क्र.ज्येष्ठता ११०७/(२९) आ(तां), दि.०५.०३.२००७.
१०२४५	एम.जी.वैद्य	--	१९-१०-१९७४	डी.सी.ई.	०९-०३-१९९९	सरळसेवा	
१०२४६	नि.श्री.भोयर	इ.मा.व.	१७-०१-१९६६	डी.सी.ई.	१०-०३-१९९९	सरळसेवा	
१०२४७	पी.ए.चत्रे	--	२३-०८-१९६९	डी.सी.ई.	१०-०३-१९९९	सरळसेवा	
१०२४८	सु.मो.चाफले	इ.मा.व.	१२-०१-१९७४	डी.सी.ई.	१०-०३-१९९९	सरळसेवा	
१०२४९	कुमारी वंदना वा.माऊसकर	इ.मा.व.	१८-१०-१९६८	डी.सी.ई.	११-०३-१९९९	सरळसेवा	
१०२५०	व्ही.एम.कांबळे	--	२७-१२-१९६७	डी.सी.ई.	१२-०३-१९९९	सरळसेवा	
१०२५१	रवि मुकुंदराव नेमाणीवार	अ.जाती	२८-०२-१९६६	बी.ई.(सिक्कील)	१७-०३-१९९९	सरळसेवा	
१०२५२	पाटील एम.एस.	खुला	०८-०२-१९६५	बी.ई.(सिक्कील)	१३-०४-१९९९	सरळसेवा	
१०२५३	महेंद्र शहाजी खुने	अ.जाती	२५-१२-१९६६	बी.ई.(सिक्कील)	२०-०४-१९९९	सरळसेवा	
१०२५४	कि.अ.राऊत	इ.मा.व.	२८-०४-१९६३	डी.सी.ई.	२८-०४-१९९९	सरळसेवा	
१०२५५	राजकुमार आनंदराव पवार	खुला	०१-०६-१९६८	बी.ई.(सिक्कील)	१२-०५-१९९९	सरळसेवा	
१०२५६	प्र.तु.पाटील	इ.मा.व.	०१-०१-१९७२	डी.सी.ई.	२८-०५-१९९९	सरळसेवा	
१०२५७	रविंद्र लिलाधर रोटे	इ.मा.व.	२१-०२-१९७३	डी.सी.ई.	२८-०५-१९९९	सरळसेवा	
१०२५८	र.रा.इंदूलकर	खुला	२०-१०-१९६८	बी.ई.(सिक्कील)	३१-०५-१९९९	सरळसेवा	
१०२५९	एन.एम.चौधरी	इ.मा.व.	०१-०२-१९७१	डी.सी.ई.	०२-०६-१९९९	सरळसेवा	
१०२६०	सु.कि.भंगाळे	इ.मा.व.	१७-१०-१९६८	डी.सी.टी.	०४-०६-१९९९	सरळसेवा	
१०२६१	प्रमोद मधुकर पाटील	खुला	२३-०५-१९७१	डी.सी.ई.	०४-०६-१९९९	सरळसेवा	
१०२६२	जि.प्र.याज्ञिक	खुला	३०-०५-१९७१	डी.सी.ई.	११-०६-१९९९	सरळसेवा	

१	२	३	४	५	६	७	८
१०२६३	जयंत अनंत महाजन	इ.मा.व.	०४-०५-१९६५	डी.सी.ई.	१४-०६-१९९९	सरळसेवा	
१०२६४	रमेश जनार्दन पाटील	इ.मा.व.	२८-०८-१९६८	डी.सी.ई.	१४-०६-१९९९	सरळसेवा	
१०२६५	सु.बा.पाटील	इ.मा.व.	१०-०४-१९६५	डी.सी.ई.	२३-०६-१९९९	सरळसेवा	
१०२६६	तंटक यशवंत गोविंद	इ.मा.व.	१९-०७-१९४९	डी.सी.ई.	०३-०७-१९९९	सरळसेवा	
१०२६७	एस.आर.कोंडेकर	--	२१-०६-१९५०	डी.सी.ई.	--	पदोन्नती	*
१०२६८	रविंद्र नाना भट	खुला	०१-०४-१९६३	डी.सी.ई.	२२-०७-१९९९	पदोन्नती	*
१०२६९	बबन बाळासाहेब बाबर	खुला	०१-०६-१९६२	डी.सी.ई.	०७-०८-१९९९	पदोन्नती	*
१०२७०	विजय गोपाळराव पागे	खुला	०९-०६-१९६३	डी.सी.ई.	१६-०८-१९९९	पदोन्नती	*
१०२७१	विकास कल्याण कोकाटे	खुला	२३-०५-१९६३	डी.सी.ई.	०७-०८-१९९९	पदोन्नती	*
१०२७२	उत्तम मारुती राऊत	इ.मा.व.	०२-०६-१९६३	डी.सी.ई.	३१-०८-१९९९	पदोन्नती	*
१०२७३	र.मा.गायकवाड	--	११-०४-१९६२	डी.सी.ई.	--	पदोन्नती	*
१०२७४	धोंडीराम नाथाजी मारकड	भ.ज.(क)	०५-०६-१९५९	डी.सी.ई.	०९-०८-१९९९	पदोन्नती	*
१०२७५	विलास पांडुरंग गायकवाड	खुला	२७-०७-१९६१	डी.सी.ई.	१२-०८-१९९९	पदोन्नती	*
१०२७६	ध.म.देशपांडे	खुला	२६-०४-१९६२	डी.सी.ई.	--	पदोन्नती	*
१०२७७	बाळासाहेब आबुराव मोरे	खुला	०१-०६-१९६३	डी.सी.ई.	१८-०८-१९९९	पदोन्नती	*
१०२७८	एस.एन.वाघ	भ.ज.(ड)	०५-०१-१९६३	डी.सी.ई.	१९-०७-१९९९	पदोन्नती	*
१०२७९	यशवंत पां.कवाडे	अ.जाती	१०-१०-१९६०	डी.सी.ई.	२७-०७-१९९९	पदोन्नती	*
१०२८०	पुंडलीक दा.पिपरे	इ.मा.व.	२०-०६-१९६२	डी.सी.ई.	१९-०७-१९९९	पदोन्नती	*
१०२८१	आण्णासाहेब निवृत्ती सुर्यवंशी	खुला	०२-०६-१९६१	डी.सी.ई.	०९-०८-१९९९	पदोन्नती	*
१०२८२	मोहन उत्तेश्वर बोडके	खुला	०१-०६-१९६२	डी.सी.ई.	०७-०८-१९९९	पदोन्नती	*
१०२८३	सु.ग.खेरे	खुला	२८-०४-१९६३	डी.सी.ई.	०३-०९-१९९९	पदोन्नती	*
१०२८४	सुहास लक्ष्मण गायकवाड	खुला	०९-०९-१९६३	डी.सी.ई.	१८-०८-१९९९	पदोन्नती	*
१०२८५	मनोहर मारुती खाडे	भ.ज.(ड)	०१-०६-१९६४	डी.सी.ई.	०१-०९-१९९९	पदोन्नती	*
१०२८६	लक्ष्मण स.सुद्रिक	भ.ज.(ड)	०१-०३-१९६४	डी.सी.ई.	१४-०९-१९९९	पदोन्नती	*
१०२८७	विजय मारुती मारकड	भ.ज.(क)	०१-०६-१९६४	डी.सी.ई.	१२-०८-१९९९	पदोन्नती	*
१०२८८	अशोक आनंदराव पगार	खुला	१०-०६-१९६१	डी.सी.ई.	३१-०७-१९९९	पदोन्नती	*
१०२८९	सदाशिव बाळू पवार	खुला	०७-०८-१९६१	डी.सी.ई.	२३-०८-१९९९	पदोन्नती	*
१०२९०	महादू धर्मा पवार	इ.मा.व.	०१-०६-१९६२	डी.सी.ई.	०३-०८-१९९९	पदोन्नती	*
१०२९१	राजेंद्र विठ्ठल तायडे	अ.जाती	०९-०५-१९६३	डी.सी.ई.	--	पदोन्नती	*
१०२९२	पुंडलिक महानिग बंडगर	भ.ज.(क)	०१-०६-१९६४	डी.सी.ई.	०९-०८-१९९९	पदोन्नती	*
१०२९३	हे.अ.साळकर	खुला	२८-०७-१९६५	डी.सी.ई.	३१-०७-१९९९	पदोन्नती	*
१०२९४	शिवाजी काशिनाथ वाघमोडे	भ.ज.(क)	०१-०६-१९६०	डी.सी.ई.	२७-०८-१९९९	पदोन्नती	*
१०२९५	राजीव पारीसा खोलकुंबे	भ.ज.(ड)	०४-०१-१९६२	डी.सी.ई.	१६-१०-१९९९	पदोन्नती	*

१	२	३	४	५	६	७	८
१०२९६	रामचंद्र बापू शिंदे	खुला	०१-०६-१९६२	डी.सी.ई.	०९-०८-१९९९	पदोन्नती	*
१०२९७	दत्तात्रय बापूसाहेब सावंत	खुला	२६-०७-१९६२	डी.सी.ई.	१७-०८-१९९९	पदोन्नती	*
१०२९८	विलास नामदेव माने	भ.ज.(क)	०५-०६-१९६०	डी.सी.ई.	०९-०८-१९९९	पदोन्नती	*
१०२९९	म.ह.चव्हाण	खुला	११-१२-१९६०	डी.सी.ई.	०६-१२-१९९९	पदोन्नती	*
१०३००	प्रकाश पोपटराव सोनवणे	खुला	०८-०३-१९५९	डी.सी.ई.	२६-०७-१९९९	पदोन्नती	*
१०३०१	एम.डी.सोनावणे	इ.मा.व.	२४-०४-१९६४	डी.सी.ई.	३०-०७-१९९९	पदोन्नती	*
१०३०२	यु.यु.देशमुख	खुला	१५-०८-१९६१	डी.सी.ई.	२१-०७-१९९९	पदोन्नती	*
१०३०३	आण्णासाहेब दिगंबर खांडेकर	भ.ज.(क)	०१-०६-१९६२	डी.सी.ई.	०९-०८-१९९९	पदोन्नती	*
१०३०४	तानाजी अंबादास जाधव	वि.जा.(अ)	०१-०६-१९५९	डी.सी.ई.	०९-०८-१९९९	पदोन्नती	*
१०३०५	सोपान संभाजी पासले	खुला	०१-०६-१९६२	डी.सी.ई.	१६-०८-१९९९	पदोन्नती	*
१०३०६	रविंद्र लक्ष्मण नकाते	खुला	०१-०६-१९६२	डी.सी.ई.	२०-०८-१९९९	पदोन्नती	*
१०३०७	ग.ना.अत्तरकर	इ.मा.व.	२५-०८-१९६२	डी.सी.ई.	१५-०७-१९९९	पदोन्नती	*
१०३०८	डी.ए.दौने	इ.मा.व.	२५-०७-१९६३	डी.सी.ई.	३१-०७-१९९९	पदोन्नती	*
१०३०९	एस.एस.खोडे	इ.मा.व.	२९-०९-१९६२	डी.सी.ई.	१७-०७-१९९९	पदोन्नती	*
१०३१०	एस.आर.नाईकवाड	इ.मा.व.	०७-०५-१९६१	डी.सी.ई.	२३-०७-१९९९	पदोन्नती	*
१०३११	के.यु.राऊत	इ.मा.व.	२८-०८-१९६३	डी.सी.ई.	--	पदोन्नती	*
१०३१२	आर.डी.पत्की	खुला	१०-०२-१९६४	डी.सी.ई.	०५-०८-१९९९	पदोन्नती	*
१०३१३	जि.बा.पाटील	खुला	०१-०६-१९६२	डी.सी.ई.	१२-०८-१९९९	पदोन्नती	*
१०३१४	प्र.शि.चव्हाण	अ.जाती	१९-०६-१९६२	डी.सी.ई.	--	पदोन्नती	*
१०३१५	रा.मो.वडूरकर	इ.मा.व.	०२-०१-१९६३	डी.सी.ई.	१२-०८-१९९९	पदोन्नती	*
१०३१६	प्र.ऊ.कडू	इ.मा.व.	३०-०८-१९६३	डी.सी.ई.	२०-०७-१९९९	पदोन्नती	*
१०३१७	त्रिभूवन गोविंद कांदे	भ.ज.(ड)	०१-०६-१९६४	डी.सी.ई.	०७-०८-१९९९	पदोन्नती	*
१०३१८	प्रमोद सदाशिव केसकर	खुला	०३-०२-१९६५	डी.सी.ई.	०७-०८-१९९९	पदोन्नती	*
१०३१९	एल.पी.पुरी	भ.ज.(ब)	०१-०६-१९५५	डी.सी.ई.	३०-०७-१९९९	पदोन्नती	*
१०३२०	अजयकुमार शंकर बनसोडे	खुला	१५-०७-१९६४	डी.सी.ई.	१०-०८-१९९९	पदोन्नती	*
१०३२१	रघुनाथ विठोबा जाधव	इ.मा.व.	०२-०६-१९६४	डी.सी.ई.	१२-०८-१९९९	पदोन्नती	*
१०३२२	सु.बा.कुताळ	खुला	०६-०६-१९६२	डी.सी.ई.	२१-०८-१९९९	पदोन्नती	*
१०३२३	ना.भि.गदादे	इ.मा.व.	०१-०६-१९६३	डी.सी.ई.	१३-०८-१९९९	पदोन्नती	*
१०३२४	सिध्देश्वर भिमराव पाटील	खुला	०९-०५-१९६५	डी.सी.ई.	२४-०८-१९९९	पदोन्नती	*
१०३२५	जगदेव बसवंत बिराजदार	खुला	०१-०६-१९६५	डी.सी.ई.	१३-०८-१९९९	पदोन्नती	*
१०३२६	बी.डी.नांदगावकर	भ.ज.(क)	०७-१२-१९६४	डी.सी.ई.	०५-०८-१९९९	पदोन्नती	*
१०३२७	बी.एम.मुलगे	खुला	०८-०३-१९६६	डी.सी.ई.	०५-०८-१९९९	पदोन्नती	*
१०३२८	ए.ई.पठाण	खुला	०२-०६-१९६४	डी.सी.ई.	२७-०९-१९९९	पदोन्नती	*
१०३२९	रफिक एस.शेख	वि.जा.(अ)	०१-०६-१९६१	डी.सी.ई.	१२-०८-१९९९	पदोन्नती	*
१०३३०	बी.बी.भिमवार	खुला	०३-०३-१९६१	ए.एम.आय.ई.	०५-०८-१९९९	पदोन्नती	*

१	२	३	४	५	६	७
१०३३१	सा.रा.बिरगाळे	भ.ज.(क)	२५-०४-१९६३	डी.सी.ई. /ए.एम.आय.ई.	०५-०८-१९९९	पदोन्नती *
१०३३२	जी.पी.थोरात	इ.मा.व.	१६-०९-१९६३	डी.सी.ई.	०५-०८-१९९९	पदोन्नती *
१०३३३	रा.ह.हरगुणानी	इ.मा.व.	२४-१२-१९६४	डी.सी.ई.	१७-०७-१९९९	पदोन्नती *
१०३३४	आर.बी.देवगडे	इ.मा.व.	०१-१०-१९६४	डी.सी.ई.	३१-०७-१९९९	पदोन्नती *
१०३३५	प्रकाश शंकर मांडे	खुला	०१-०६-१९६१	डी.सी.ई.	१२-०८-१९९९	पदोन्नती *
१०३३६	उत्तम नारायण रत्नपारखी	इ.मा.व.	०१-०६-१९५५	डी.सी.ई.	२४-०८-१९९९	पदोन्नती *
१०३३७	रियाज हुसेन एच.पिरजादे	खुला	१३-०९-१९६१	डी.सी.ई.	२३-०८-१९९९	पदोन्नती *
१०३३८	प्र.य.पाटील	खुला	३०-०१-१९६३	डी.सी.ई.	२८-०९-१९९९	पदोन्नती * शासन पत्र क्र.ज्येष्ठता ११०७/(२९) आ(तां), दि.०५.०३.२००७.
१०३३९	तानाजी मारुती बरकाळे	खुला	०१-०७-१९६१	डी.सी.ई.	१३-०७-१९९९	पदोन्नती *
१०३४०	शिवाजी अनंत कळके	खुला	०१-०९-१९६१	डी.सी.ई.	१२-०८-१९९९	पदोन्नती *
१०३४१	दिलिप श्रीरंग पाटील	खुला	१३-०९-१९६२	डी.सी.ई.	०६-०८-१९९९	पदोन्नती *
१०३४२	मकबूल मशाख नदाम	इ.मा.व.	०१-०६-१९६३	डी.सी.ई.	--	पदोन्नती *
१०३४३	सिद्राम भिकु चव्हाण	खुला	०१-०६-१९६३	डी.सी.ई.	१९-०८-१९९९	पदोन्नती *
१०३४४	सं.ग.लोखंडे	इ.मा.व.	१४-०७-१९६१	डी.सी.ई.	१७-०७-१९९९	पदोन्नती *
१०३४५	जा.शा.शेळके	खुला	१२-०२-१९६२	डी.सी.ई.	१५-०७-१९९९	पदोन्नती *
१०३४६	प्र.भि.गाडेकर	अ.जाती	१४-०१-१९६२	डी.सी.ई.	१७-०७-१९९९	पदोन्नती *
१०३४७	कै.शा.गिलोरकर	इ.मा.व.	११-०२-१९६२	डी.सी.ई.	१२-०८-१९९९	पदोन्नती *
१०३४८	सु.मो.फुलारी	इ.मा.व.	०१-०७-१९६३	डी.सी.ई.	२०-०७-१९९९	पदोन्नती *
१०३४९	मु.कि.बोदडे	इ.मा.व.	१७-१०-१९६२	डी.सी.ई.	--	पदोन्नती *
१०३५०	रघुनाथ गणपती मगदुम	--	०१-०६-१९६३	डी.सी.ई.	--	पदोन्नती *
१०३५१	बाळू शंकर पाटील	खुला	०१-०६-१९६३	डी.सी.ई.	१८-०८-१९९९	पदोन्नती *
१०३५२	भि.शी.राठोड	वि.जा.(अ)	०१-०७-१९६४	डी.सी.ई.	१६-०७-१९९९	पदोन्नती *
१०३५३	वि.कि.राजुरकर	अ.जाती	१०-१२-१९६०	डी.सी.ई.	१६-०७-१९९९	पदोन्नती *
१०३५४	हरी भिवा कुंभार	इ.मा.व.	०१-०८-१९६४	डी.सी.ई.	०७-०८-१९९९	पदोन्नती *
१०३५५	का.रा.पदमावार	खुला	२८-०७-१९६४	डी.सी.ई.	१७-०७-१९९९	पदोन्नती *
१०३५६	सु.ना.गायकी	इ.मा.व.	१५-०६-१९५४	डी.सी.ई.	०७-०८-१९९९	पदोन्नती *
१०३५७	बी.बी.कदम	खुला	०२-०१-१९५४	डी.सी.ई.	०७-०८-१९९९	पदोन्नती *
१०३५८	बबन गुलाबराव पवार	इ.मा.व.	०८-०८-१९५७	डी.सी.ई.	१७-०८-१९९९	पदोन्नती *
१०३५९	सी.जे.गिरसावळे	--	२०-०१-१९६२	डी.सी.ई.	--	पदोन्नती *
१०३६०	प्र.नि.सुर्यवंशी	खुला	०२-०६-१९६०	डी.सी.ई.	--	पदोन्नती *
१०३६१	डी.एन.विधाते	इ.मा.व.	१९-०१-१९६१	डी.सी.ई.	२३-०७-१९९९	पदोन्नती *
१०३६२	रविराज बापू देमाण्णा	खुला	२८-०५-१९६४	डी.सी.ई.	--	पदोन्नती *
१०३६३	व.द.एरुडकर	--	०९-०१-१९६२	डी.सी.ई.	--	पदोन्नती *
१०३६४	सु.श्री.पाटील	खुला	०५-०३-१९६३	डी.सी.ई.	२६-०७-१९९९	पदोन्नती *
१०३६५	गावडे नागनाथ छगनराव	वि.मा.प्र.	१७-०८-१९६१	डी.सी.ई.	३१-०७-१९९९	पदोन्नती *

१	२	३	४	५	६	७	८
१०३६६	एस.आर.लगास	भ.ज.(क)	१०-०९-१९६३	डी.सी.ई.	०९-०७-१९९९	पदोन्नती	*
१०३६७	जाधव जगदिश सखाराम	खुला	२०-०४-१९६४	डी.सी.ई.	३१-०७-१९९९	पदोन्नती	*
१०३६८	यु.पी.खुरद	इ.मा.व.	०२-०५-१९६३	डी.सी.ई.	०९-०७-१९९९	पदोन्नती	*
१०३६९	एस.एस.कुलकर्णी	खुला	०६-०७-१९६५	डी.सी.ई.	०९-०७-१९९९	पदोन्नती	*
१०३७०	पी.एन.गुंडरे	---	०३-०१-१९६३	डी.सी.ई.	०३-०८-१९९९	पदोन्नती	*
१०३७१	एल.ए.रत्नपारखी	खुला	०२-०७-१९६४	डी.सी.ई.	०९-०७-१९९९	पदोन्नती	*
१०३७२	आर.यु.सुर्यवंशी	अ.जाती	०७-०७-१९६३	डी.सी.ई.	२०-०७-१९९९	पदोन्नती	*
१०३७३	सी.जी.हावळे	खुला	०१-०६-१९६२	डी.सी.ई.	०९-०७-१९९९	पदोन्नती	*
१०३७४	के.आर.साखरे	इ.मा.व.	०१-०५-१९६४	डी.सी.ई.	२१-०७-१९९९	पदोन्नती	*
१०३७५	दि.म.भेलावे	इ.मा.व.	२१-०४-१९६३	डी.सी.ई.	०७-०८-१९९९	पदोन्नती	*
१०३७६	के.टी.रणदिवे	इ.मा.व.	२४-११-१९६०	डी.सी.ई.	०२-०८-१९९९	पदोन्नती	*
१०३७७	वि.का.आवटे	इ.मा.व.	२३-११-१९६४	डी.सी.ई.	११-०८-१९९९	पदोन्नती	*
१०३७८	वि.दा.हरणे	इ.मा.व.	१८-१०-१९६२	डी.सी.ई.	२२-०७-१९९९	पदोन्नती	*
१०३७९	उध्दव शंकर यादव	इ.मा.व.	०१-०६-१९६२	डी.सी.ई.	१२-०८-१९९९	पदोन्नती	*
१०३८०	भाऊसाहेब विठू चौगुले	खुला	०१-०६-१९६३	डी.सी.ई.	०६-०८-१९९९	पदोन्नती	*
१०३८१	सु.अ.मपारा	खुला	२९-०४-१९६२	डी.सी.ई.	१२-०८-१९९९	पदोन्नती	*
१०३८२	संजय बा.मुंगळे	खुला	१२-०५-१९६२	डी.सी.ई.	२४-०८-१९९९	पदोन्नती	*
१०३८३	दिलीप शंकर दाभाडे	इ.मा.व.	२५-१२-१९५८	डी.सी.ई.	--	पदोन्नती	*
१०३८४	ध.वि.भोसले	खुला	०१-०६-१९६५	डी.सी.ई.	०९-०८-१९९९	पदोन्नती	*
१०३८५	सु.वि.वेलहाळ	इ.मा.व.	२१-०३-१९६३	डी.सी.ई.	२०-०८-१९९९	पदोन्नती	*
१०३८६	जी.आर.दांडेकर	इ.मा.व.	११-११-१९५७	डी.सी.ई.	०१-०८-१९९९	पदोन्नती	*
१०३८७	संजय सुधाकर देशपांडे	खुला	२५-०७-१९५९	डी.सी.ई.	२४-०८-१९९९	पदोन्नती	*
१०३८८	र.श.शेख	वि.जा.(अ)	०१-०६-१९६१	डी.सी.ई.	--	पदोन्नती	*
१०३८९	प्रकाश सुखलाल सोनवणे	इ.मा.व.	१७-०४-१९५०	डी.सी.ई.	२६-०७-१९९९	पदोन्नती	*
१०३९०	एस.बी.पाटील	भ.ज.(ब)	१५-०८-१९४७	डी.सी.ई.	३१-०७-१९९९	पदोन्नती	*
१०३९१	प्र.प्र.कुलकर्णी	खुला	२९-१०-१९५४	डी.सी.ई.	०५-०८-१९९९	पदोन्नती	*
१०३९२	रविंद्र गणपत बोरकर	इ.मा.व.	२९-०७-१९६३	डी.सी.ई.	१७-०८-१९९९	पदोन्नती	*
१०३९३	आर.आर.पाटील	भ.ज.	०३-०८-१९५५	डी.सी.ई.	०१-११-१९९९	पदोन्नती	*
१०३९४	रामदास नि.जाऊंदे	अ.जाती	०१-०१-१९५४	डी.सी.ई.	१८-१०-१९९९	पदोन्नती	*
१०३९५	ए.जी.लांबट	इ.मा.व.	२५-०१-१९५८	डी.सी.ई.	०१-११-१९९९	पदोन्नती	*
१०३९६	जे.एस.मारसाकरे	--	०७-०२-१९५१	डी.सी.ई.	--	पदोन्नती	*
१०३९७	एम.एस.चौधरी	खुला	१७-०८-१९६०	डी.सी.ई.	२०-०७-१९९९	पदोन्नती	*
१०३९८	जानराव स.फारसोकर	अ.जाती	०७-०२-१९५१	डी.सी.ई.	०८-०९-१९९९		
१०३९९	अ.पु.भामरे	इ.मा.व.	११-०४-१९५४	डी.सी.ई.	२५-०१-२०००		वगळले.पत्र क्र. ११०४/(१) आ(तां),दि.७.१.२००४

१	२	३	४	५	६	७
१०४००	अहिरे बी.बी.	इ.मा.व.	०२-१२-१९४८	डी.सी.ई	२९-१०-२०००	वगळले.पत्र क्र. ११०१/(६८) आ(तां),दि.२०.१.२००४. नवीन ज्ये.क्र.८१४१अ पहावा.
१०४०१	मिस्त्री प्रल्हाद धंजी	इ.मा.व.	०१-०६-१९५७	बी.ई.(स्थापत्य)	१७-०५-२००३	स.अ.श्रेणी २ पदावरून क.अ. पदावर शिक्षा म्हणून पदावनत
१०४०२	धाकड चंद्रकांत प्रभाकर	खुला	२०-०१-१९६४	डी.सी.ई.	०३-१०-२००३	पदोन्नती
१०४०३	पाथरे राजेंद्र गजानन	इ.मा.व.	२१-१०-१९६२	डी.सी.ई.	०७-१०-२००३	पदोन्नती
१०४०४	माळी सखाराम दशरथ	इ.मा.व.	१५-०४-१९६४	डी.सी.ई.	०७-१०-२००३	पदोन्नती
१०४०५	कुलकर्णी सुरेश दत्तात्रय	खुला	१०-११-१९६२	डी.सी.ई.	१३-१०-२००३	पदोन्नती
१०४०६	कुलकर्णी प्रकाश	खुला	११-०९-१९६३	डी.सी.ई.	१३-१०-२००३	पदोन्नती
१०४०७	सासवडे सुधीर	इ.मा.व.	१२-०९-१९६३	डी.सी.ई.	१३-१०-२००३	पदोन्नती
१०४०८	जोशी डी.एच.	खुला	१७-०६-१९६५	डी.सी.ई.	१३-१०-२००३	पदोन्नती
१०४०९	सोनावणे रामकिशन	इ.मा.व.	०१-०२-१९६६	डी.सी.ई.	१३-१०-२००३	पदोन्नती
१०४१०	शेख वाय.वाय.	खुला	०१-०४-१९६४	डी.सी.ई.	१६-१०-२००३	पदोन्नती
१०४११	कुलकर्णी निशिकांत	खुला	०१-०५-१९६५	डी.सी.ई.	२१-१०-२००३	पदोन्नती
१०४१२	इंगळे प्रल्हाद उकडी	खुला	०३-०२-१९६४	डी.सी.ई.	०१-११-२००३	पदोन्नती
१०४१३	चौधरी राजेंद्र श्रीकृष्ण	इ.मा.व.	०१-०६-१९६४	डी.सी.ई./ए.एम. आय.ई.	०१-११-२००३	पदोन्नती
१०४१४	शितोळे बाबासाहेब गंगाधर	खुला	३१-०३-१९६२	डी.सी.ई.	०३-११-२००३	पदोन्नती
१०४१५	पाटील राजेंद्र गुमटराव	खुला	०४-१२-१९६२	डी.सी.ई.	०७-११-२००३	पदोन्नती
१०४१६	देशपांडे हेमंत मनोहर	खुला	०६-०६-१९६२	डी.सी.ई.	२१-११-२००३	पदोन्नती
१०४१७	ढेंगे सुनिल अंतोबाजी	इ.मा.व.	०३-०६-१९६४	डी.सी.ई.	२९-११-२००३	पदोन्नती
१०४१७ अ	थोरात मोहन रामराव	अ.जाती	१६-०९-१९६२	डी.सी.ई.	०१-१२-२००३	शासन पत्र क्र.ज्येष्ठता ११०७/ (३०) आ(तां),दि. ०६.०३.२००७
१०४१८	जाधव प्रकाश रामचंद्र	खुला	२९-०७-१९६४	डी.सी.ई.	०२-१२-२००३	पदोन्नती
१०४१९	शिंदे रविंद्र रामचंद्र	खुला	०१-०६-१९६१	डी.सी.ई.	०५-१२-२००३	पदोन्नती
१०४२०	सासवडे नारायण लहानू	भ.ज.(क)	०६-०१-१९६३	डी.सी.ई.	०१-०१-२००४	पदोन्नती
१०४२१	पालकर रघुनाथ शामराव	खुला	०१-०६-१९५८	डी.सी.ई.	०५-०१-२००४	पदोन्नती
१०४२२	इंगळे पी.आर.	इ.मा.व.	२०-११-१९५१	स्था.अ.पदविका	११-०८-२००४	पदोन्नती
१०४२३	शेख गुलाम जिलानी अब्दूल कादर	इ.मा.व.	२३-०६-१९५२	डी.सी.ई.	२१-०८-२००४	पदोन्नती नांवामध्ये सुधारणा केली .शासन पत्र क्र.ज्येष्ठता ११०७/ (३०) आ(तां),दि. ०६.०३.२००७

१	२	३	४	५	६	७	
१०४२४	शेख अकबर शेख अनवर	खुला	१०-०२-१९५६	डी.सी.ई.	२१-०८-२००४	पदोन्नती	शैक्षणिक अहंतेमध्ये सुधारणा केली .शासन पत्र क्र.ज्येष्ठता ११०७/ (३०) आ(तां),दि. ०६.०३.२००८
१०४२५	बनसोडे केशव रामचंद्र	अ.जाती	१२-०३-१९४७	डी.सी.ई.	२६-०८-२००४	पदोन्नती	जातप्रमाणपत्र पडताळणी झालेली आहे. सेवानिवृत्त दिनांक ३१.०३.२००५.
१०४२६	मोटे प्रशांत सदाशिव	खुला	०७-०५-१९५२	डी.सी.ई.	०१-०९-२००४	पदोन्नती	
<p>टिप :- अनुक्रमांक १०२६७ ते १०३९७ क्रमांकावरील (शेरा रकान्यात । असे चिन्हांकित) कनिष्ठ अभियंत्यांना शासन निर्णय,पाटबंधारे विभाग, क्रमांक पदोन्नती १२९९/(१८८/९९)आ.(तांत्रिक), दिनांक ७.७.१९९९ नुसार अंशकालिन किंवा दुरशिक्षणाद्वारे स्थापत्य अभियांत्रिकी पदविका धारण केलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांसाठी राखून ठेवलेल्या कनिष्ठ अभियंत्यांच्या ५ टक्के कोटयातून पदोन्नती देण्यात आली असून त्यांची ज्येष्ठता सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक २१.६.१९८२ च्या अधिसूचनेतील नियम ४ (२) (ब) नुसार ५ टक्के कोटयामधून कनिष्ठ अभियंता पदावर पदोन्नतीसाठी तयार केलेल्या निवडसूचीतील क्रमांनुसार निश्चित करण्यात आलेली आहे.</p>							